

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जिवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,

शासन शुद्धिपत्रक क्रमांक-घरेलू-१२२२/प्र.क्र.०२/कामगार-७अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १२ सप्टेंबर, २०२४.

शुद्धिपत्रक:

संदर्भ:-

१. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८, दि. ०६.०१.२००९.
२. शासन निर्णय क्र:- घरेलू-१२२२/प्र.क्र.०२/कामगार-७अ, दि. २२.०२.२०२४.
३. शासन निर्णय क्र:-भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-३/उद्योग-४, दि. ०१.१२.२०१६.

वाचा:-

या विभागाच्या संदर्भाधीन क्र. ०२ शासन आदेशान्वये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी/ नुतणीकरण वाढविणे, याअनुषंगाने योजना राबविण्यासाठी जिवित/सक्रिय नोंदीत असलेल्या घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ कलम २२ अन्वये संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन शुद्धिपत्रक:

सदर शासन आदेशातील परिच्छेद ७ मधील वित्तीय प्राधिकार “वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र २०१३/प्रक्र ३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग पहिला, उप विभाग दोन यामधील अ.क्र.८, नियम क्र.१७ (अ)” या ऐवजी “महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८ च्या कलम १५ पोटकलम २ (ग) अन्वये प्राप्त अधिकारान्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून जिवित/सक्रिय नोंदित घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटपकरीता खर्च करण्यात येईल” असे वाचावे.

०२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०९१२१३२००११०१० असा आहे. हे शुद्धिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(क. प्रे. पाटील)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, उप मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) उप सचिव (कामगार-७ अ) उद्योग, ऊर्जा, खनिकर्म व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा, खनिकर्म व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांचे कार्यालय, प्रभादेवी, मुंबई-१३
- ९) महालेखापाल -१/२, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १०) अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. ५ वा मजला, मफतलाल हाउस, एच टी पारेख मार्ग, बॅकबे रिक्लमेशन, मुंबई ४०० ०२०.
- १३) निवडनस्ती (कामगार-७ अ), उद्योग, ऊर्जा, खनिकर्म व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.